

# SKY INDUSTRIES LIMITED



CIN No.: L17120MH1989PLC052645

Corp Off.: 1101, Universal Majestic, Behind RBK Intl School, Ghatkopar Mankhurd Link Road, Chembur (West), Mumbai - 400043  
Tel.: +91 22 67137900, Website.: www.skycorp.in

SKY/SE/22-23/48

November 29, 2022

To  
BSE Limited  
P. J. Towers, Dalal Street,  
Mumbai- 400 001  
Scrip Code: 526479

Dear Sir/Madam

**Sub: SKY Industries Limited: Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations")**

Pursuant to Regulation 30 & 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of Newspaper advertisement titled "Notice of Postal Ballot to Members", published in Business Standard (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) newspapers today i.e., November 29, 2022.

We request you to take the above information on record.

Yours faithfully  
For SKY INDUSTRIES LIMITED

**MAIKAL RAORANI**  
**WHOLE TIME DIRECTOR & CFO**  
**DIN: 00037831**



Encl.: a/a

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public at large on behalf of our client, RBL Bank Ltd, Airoli Branch Mumbai that One case of K NARAYANAN of ERODE-TAMILNADU has deposited title deeds i.e. Original Registered Settlement Deed dated 04.07.2014 Doc No.3538/2014 & Original Registered Partition Deed dated 01.09.1984 Doc No.1690.1984. It is reported by our client that the above said original documents have been misplaced/lost and said documents are not traceable. With regards to this missing complaint of said original documents are lodged with Rable(Navi Mumbai) Police station on dtd 24/11/2022 under CR No. 1815/2022. It is hereby notified that if any one finds documents are requested to hand over the same to Rable(Navi Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office.

**RBL BANK LTD**  
16th Floor, Empire Tower,  
Reliable Tech Park, Off. Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai -400062

**PUBLIC NOTICE**

This is to inform the General Public that Original Share Certificate No. 104, Distinctive numbers from 516 to 520, of Mrs. Sarla Kripalani and Manjeet Kripalani, members of Jalardshan Co-Op Housing Society Limited, at the address of 55A, Jalardshan, Napean Sea Road, Mumbai 400036, has been lost/misplaced. The society member has applied for duplicate shares. The society hereby invites claims and objections from claimants/objector to the below mentioned RBL Branch office. It is reported by our client that the above said original documents have been misplaced/lost and said documents are not traceable. With regards to this missing complaint of said original documents are lodged with Rable(Navi Mumbai) Police station on dtd 24/11/2022 under CR No. 1815/2022. It is hereby notified that if any one finds documents are requested to hand over the same to Rable(Navi Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office.

**RBL BANK LTD**  
16th Floor, Empire Tower,  
Reliable Tech Park, Off. Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai -400062

**PUBLIC NOTICE**

PLEASE TAKE NOTICE that CAPT RAMAN KUMAR SURJI, is the legal owner of Flat No. A/416, on 4th Floor along with 2 Car Parking and Flat No. A/516, on 5th Floor, each measuring 950 sq. ft. i.e. 88.28 sq. mtrs. Built-up area, in the Building known as MITTAL PARK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at 44, Janardhan Mhatre Marg, Rumi Park, Juhu Beach Extension, Juhu, Mumbai - 400049, constructed on all those pieces or parcels of land bearing C.T.S. Nos. 72/10A & 72/10B, of Village: Juhu, Taluka: Andheri, in Mumbai Suburban District, (hereinafter referred to as "THE SAID FLATS"), together with Share Certificate No.85 (against Flat No. A/416), and Share Certificate No.104 (against Flat No. A/516), (hereinafter referred to as "THE SAID SHARES"). My clients viz. MR. SUNIL SWARUP & MRS. NALINI SWARUP are negotiating for purchase of aforesaid Flats & Shares. Any person or persons having any claim, objection, right, title, estate or interest in the said Flats/Shares, or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage (equitable or otherwise), charge, covenant, exchanging, lease, easements, claim, tenancy, sub-tenancy, lien, license, gift, devise, bequest, inheritance, trust, maintenance, possession, sub-possession or encumbrances, FSI consumption or otherwise or any attachment requested to make the same known in writing along with the supporting documents and/or any evidence by Registered Post A.D. to me at the address given below within the period of 15 (fifteen) days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of claims/objections for the transfer of the said Flats/Shares and regarding the title of the said Flats/Shares, if no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my clients shall have liberty to purchase the rights in respect of said Flats/Shares, failing which the transfer will be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned. **PLACE - MUMBAI**  
**DATED: 29/11/2022**  
Sd/, Advocate R.S. Kedar  
1/A, Anun Bazar, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400064

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that our clients are negotiating to purchase from one **MRS. KISHORI VINAY PEDNEKAR (the Owner)** residing at Flat No. 202, Juhu Beach Haven II, Juhu Tara Road, Mumbai 400049, the Premises, more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrance, lien, mortgages, litigation and with marketable title. All persons/entities having any right, title, claim, benefit, demand or interest by way of term-sheet, letter of allotment, reservation, sale, exchange, let, lease, tenancy, occupancy, license, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, family arrangement / settlement, Decree or Order of any court of law, contracts / agreements, writings, development rights, partnership or otherwise of whatsoever nature and/or any persons / entity in possession of the said Original, are hereby required to make the same known in writing alongwith documentary evidence to the undersigned at their office hereinbelow mentioned and over email at amisha@slscas.in within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which the claim/s if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

**SCHEDULE**  
(Flat, Car Parking Space and Shares are collectively referred to as the said "Premises")  
(i) Flat No.202 on the 2nd floor ("said Flat") together with one open car parking space ("said Parking") in the building known Juhu Beach Haven II of the Juhu Beach Haven II Co-operative Housing Society Limited constructed on the Plot No. A-1, bearing old CTS No. 932 (pt) and corresponding to new CTS No. 932-B [NEW], lying and being at Village Vile Parle (West), Taluka Andheri and situate at Juhu Tara Road, Juhu, Mumbai Suburban District Mumbai 400049;  
(ii) 5 (five) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.56 to 60 (both inclusive) vide Share Certificate No.12 ("Shares") issued by the Juhu Beach Haven II Co-operative Housing Society Limited having its registered office at Plot No. A-1, bearing old CTS No. 932 (pt) and corresponding to new CTS No. 932-B [NEW], Juhu Tara Road, Juhu, Mumbai - 400049. Dated this 29th day of November 2022

**FOR SHREEM LAW CHAMBERS**  
**AMISHA S SHAH**  
Advocates & Solicitors  
201, Balaji Business Centre, Ram Milan Society, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. Office No. 022 40163474.  
Email Id: amisha@slscas.in

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

For and on behalf of  
**Levels Co-operative Housing Society Limited**  
Mr. Sanjay Shah  
Hon. Secretary  
Date: 29/11/2022  
Place: Mumbai

**"FORM NO. INC-26"**  
(Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)

Advertisement to be published in the Newspaper for change of registered office of the Company from one state to another BEFORE THE HON'BLE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MUMBAI. In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND in the Matter of United Brands of Shisha India Private Limited having its registered office at Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on **Wednesday, 18th May, 2022** to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal ([www.mca.gov.in](http://www.mca.gov.in)) by filing an e-statement of claim or cause to the Regional Director, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.  
**Registered Office:** Flat 501, Neona CHS, J N Road, Mulund West, Mumbai-400080, Maharashtra  
**United Brands of Shisha India Private Limited**  
**Dated: 18.05.2022**  
**Place: Mumbai**  
Sd/  
Sanjay Day  
Director  
DIN : 09220938

**PUBLIC NOTICE**

PLEASE TAKE NOTICE that CAPT RAMAN KUMAR SURJI, is the legal owner of Flat No. A/416, on 4th Floor along with 2 Car Parking and Flat No. A/516, on 5th Floor, each measuring 950 sq. ft. i.e. 88.28 sq. mtrs. Built-up area, in the Building known as MITTAL PARK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at 44, Janardhan Mhatre Marg, Rumi Park, Juhu Beach Extension, Juhu, Mumbai - 400049, constructed on all those pieces or parcels of land bearing C.T.S. Nos. 72/10A & 72/10B, of Village: Juhu, Taluka: Andheri, in Mumbai Suburban District, (hereinafter referred to as "THE SAID FLATS"), together with Share Certificate No.85 (against Flat No. A/416), and Share Certificate No.104 (against Flat No. A/516), (hereinafter referred to as "THE SAID SHARES"). My clients viz. MR. SUNIL SWARUP & MRS. NALINI SWARUP are negotiating for purchase of aforesaid Flats & Shares. Any person or persons having any claim, objection, right, title, estate or interest in the said Flats/Shares, or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage (equitable or otherwise), charge, covenant, exchanging, lease, easements, claim, tenancy, sub-tenancy, lien, license, gift, devise, bequest, inheritance, trust, maintenance, possession, sub-possession or encumbrances, FSI consumption or otherwise or any attachment requested to make the same known in writing along with the supporting documents and/or any evidence by Registered Post A.D. to me at the address given below within the period of 15 (fifteen) days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of claims/objections for the transfer of the said Flats/Shares and regarding the title of the said Flats/Shares, if no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my clients shall have liberty to purchase the rights in respect of said Flats/Shares, failing which the transfer will be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned. **PLACE - MUMBAI**  
**DATED: 29/11/2022**  
Sd/, Advocate R.S. Kedar  
1/A, Anun Bazar, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400064

For and on behalf of  
**Levels Co-operative Housing Society Limited**  
Mr. Sanjay Shah  
Hon. Secretary  
Date: 29/11/2022  
Place: Mumbai

**APPENDIX-16**  
(Under the Bye-law No. 35)

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the society.

**NOTICE**

Mrs. Bastidevi Bohra Member of the Levels Co-Operative Housing Society Ltd having, address at Rani Sati Marg, Opposite Passport Office, Malad East, Mumbai 400 097 and holding flat No B-3601 co-owner (along with Mr. Santosh Bohra and Mrs. Shweta Bohra) in the building of the society, died on 26th September 2020 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her /their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the Bye-Laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 11 A. M. to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
**Levels Co-operative Housing Society Limited**  
Mr. Sanjay Shah  
Hon. Secretary  
Date: 29/11/2022  
Place: Mumbai

**JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY LIMITED**  
(Govt. of Jharkhand Undertaking)  
JUIDCO Bhawan, KUTCHERY ROAD, RANCHI-834001, JHARKHAND.  
Ph No.: +91-651-2225878, e-mail Id-pdt.juidco@gmail.com  
CIN: U45200JH2013SGC001752

**TENDER CANCELLATION NOTICE**  
NIT No: JUIDCO/Ramgarh STP-I&D/22/517 Date: 28.11.2022  
PR No.: 282976

**Project Title: - "Interception & Diversion and STP works in Ramgarh Town, Jharkhand".**

The Tender with NIT No: JUIDCO/Ramgarh STP-I&D/22/517 and is **canceled** due to administrative reasons. All bidders are therefore requested to wait for future correspondence regarding fresh tender.

Sd/-  
**Project Director (Technical)**  
PR 283634 (Urban Development) 22-23 (D)

**NOTICE**

(ICICI Bank Limited)  
Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodra, Gujarat - 390007

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of holders, Jt. Holders, if any	Kind of Securities and Face Value	No. of Securities	Distinctive numbers
FRYANA PERCY PARDIWALLA	EQUITY F.V. RS. 2/-	5060/-	32274056-32278655 & 641256720-641257179
SHEHNAZ PERCY PARDIWALLA			
MEHROO JAL PARDIWALLA (DECEASED)			

**Names of holders/Applicants**  
FRYANA PERCY PARDIWALLA  
SHEHNAZ PERCY PARDIWALLA  
MEHROO JAL PARDIWALLA (DECEASED)  
Place : Mumbai  
Date : 29-11-2022

**'FORM Z'**

**[See Sub-rule (11) (d) (1) of rule 107] Possession Notice For immovable Property**

Whereas, the undersigned being the Mr. Ratan Sitaram Gadhave, Special Recovery Officer Shiviyoti Sahakari Patpedhi Limited, Mumbai Kuria (W) under the Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 1961, Sec-156, Rule-107 issued a Demand Notice Dated 15.11.2016 calling upon the judgment debtor Mr.Atiq Siddiqui Memon (Lonee) and Ms.Parveen Javed Memon (Co-Lonee) to repay the amount mentioned in the Demand Notice issued by this office Rs.28,25,911/- (Rs. Twenty Eight Lakh Twenty Five Thousand Nine Hundred Eleven Rupees only) with date of receipt the said notice and judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 01.11.2022 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 (11-d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.

The judgment debtor in particular and the public in general (Specially in Bhivandi) is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charges of Shiviyoti Sahakari Patpedhi Limited, Mumbai for an amount Rs.48, 47,745/- (Rupees Forty Eight Lakh Forty Seven Thousand Seven Hundred Forty Five Rupees only) and interest thereon.

**Description of immovable property**  
All that part and parcel o the property consisting of :  
At Home No.2368 (Plot No.4.S.No.99 Share No.14, CTS No.7975 of Plot No.301 & 302 Building No.4, Ganesh Society, Royal Apartment, Near Swami Vivekananda School, Nagaon, Bhiwandi Pin No-421 301.

Sd/-  
R. S. Gadhave,  
Special Recovery Officer,  
(Maharashtra Co-Op. Societies Act 1960  
Section 156 & Rules 1961, Rule 107)  
Shashan Patra Jawak No. Patansethi  
S.A.a.-/Ka.K.156/Shiviyoti Sahy 2022/1096  
Date : 12.04.2022  
Mobile no. 8828111958

Location: Mumbai  
Date: 23.11.2022

**MAHAGENCO**  
Maharashtra State Power Generation Co. Ltd.

**E-Tender Notice**  
Bids are invited by Dy. Chief Engineer (Civil), Civil Construction Circle, Chandrapur, MAHAGENCO.

Sr. No.	Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.
1	3000034093/Annual work of housekeeping and office assistance by providing skilled, semiskilled and unskilled labours for year 2022-2023 in the O/o Dy. C.E.(C), Civil Const. Circle, at MSPGCL, Chandrapur/Rs.423318/-
2	3000034133/Construction of bituminous road for approach to the proposed 105 MW floating solar PV Power project at Erai Dam, Chandrapur/Rs.6916176/-

above floated tender published in MAHAGENCO online Portal.  
For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website <https://eprocurement.mahagenco.in> for (Sr.No.1 & 2)

For any query Contact No.07172-220300,294740,E-mail-  
dycecivilchandrapur@mahagenco.in

**Dy. Chief Engineer ( Civil),  
Civil Construction Circle,  
M.S.P.G.C.L., Chandrapur.**

**केनरा बैंक Canara Bank**  
सिंडिकेट सिंडिकेट

**ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH - II:** Canara Bank Building, 3rd Floor, Adi Marban Street, Ballard Estate, Fort, Mumbai - 400 001. • Email: cb6289@canarabank.com

**SALE NOTICE**

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**  
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank (eSyndicate), will be sold on "As is where is", "As is what is", basis on 30.12.2022 for recovery of Rs.6,18,74,149.15 (as on 31.10.2022 plus further interest and charges from 01.11.2022 till the date of realization) due the ARM II Branch, Mumbai of Canara Bank from M/s. Pramukh Closure Pvt. Ltd., 35-K, Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai represented by its Guarantors Mr. Mukesh Umraomal Jain and Mrs. Rina Mukesh Jain.

Sr. No.	Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
1.	All Two Flats Combined together as one single Flat bearing No. S1 & S2 admeasuring 130.58 sq. mt. situated on the 2nd Floor of Building "B" constructed in the property known as "DEPOIBATA" situated at Borda within the area of Margoa Municipal Council surveyed in the City of Margoa under Chalta No. 67 of P.T. Sheet No. 134 Situated Near Pal palace Hotel, Baroda Margoa, Salcete-Goa.	Rs. 34,40,000.00	Rs. 34,400.00

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 29.12.2022 upto 5.00 PM. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 29.12.2022 upto 5.00 PM. Date up to which documents can be deposited with Bank is 29.12.2022 upto 5.00 PM. Date of inspection of properties with prior appointment with Authorized Officer is 23.12.2022 between 11.00 AM TO 2.00 PM.  
For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website ([www.canarabank.com](http://www.canarabank.com)) or may contact Mr. Paritosh Kumar, Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph.No.: 022 -22651128/29/ Mob. No. 9828328297) or Mr. Hariom Soni, Manager (Mob. No. 9454879869) E-mail id: cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udoyg Vihar, Phase - 2, Gulf Petromech Building, Building No. 301, Gurugram, Haryana. Pin-122015 Contact Person Mr.Hareesh Gowda Mob. No. 9954597555 (Contact No.+911244302020/21/22/23/24, support@bankeuctions.com; hareesh.gowda@c1india.com  
Date : 28.11.2022  
Place : Mumbai  
Authorized Officer  
Canara Bank

**NOTICE**

(Bayer Cropsience Limited)  
Registered Off: Bayer House, 2nd Floor, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W) 400 607  
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of holders, Jt. Holders, if any	Kind of Securities and Face Value	No. of Securities	Distinctive numbers
MEHROO JAL PARDIWALLA (DECEASED)	EQUITY F.V. RS. 10/-	150/-	8776291-8778440
PERCY JAL PARDIWALLA			

**Names of holders/Applicants**  
1. MEHROO JAL PARDIWALLA (DECEASED)  
2. PERCY JAL PARDIWALLA  
Place : Mumbai  
Date : 29-11-2022

**यूनियन बैंक Union Bank of India**  
अधिकार क्षेत्र में भारत का राष्ट्रिय बैंक

**BORIVALI (EAST) BRANCH:** Shop No. 1 & 2, Sambhav Darshan Building, Main Kasturba Road, Carter Road 5, Near Borivali National Park, Borivali (East), Mumbai - 400066.

**SCHEDULE 6 (Rule - 8 (1)) POSSESSION NOTICE (For immovable Property)**

Whereas the undersigned being the Authorised Officer of Union Bank of India, Borivali East Branch, Shop No. 1 & 2, Sambhav Darshan Building, Main Carter Road, Near Hotel Greens, Borivali East, Mumbai 400066, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 03.05.2017 calling upon the Borrower/Guarantor Mr. Uday Mathuradas Sampat & Mrs. Kirtida Uday Sampat to repay the amount mentioned in the notice being Rs. 22,35,389.10 (Rupees Twenty Two Lacs Thirty Five Thousand Three hundred Eighty Nine and Ten Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower as well as Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Guarantor and the public in general that the undersigned has Taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this 27th day of June of the year 2014.

The Borrower, Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank Of India, Borivali East Branch, for an amount Rs. 22,35,389.10 (Rupees Twenty Two Lacs Thirty Five Thousand Three Hundred Eighty Nine And Ten Paise Only) and interest thereon.

**Description of Immovable Property**  
All that part of the Property consisting of: Shop No. 8, Ground Floor, Building No. SP-92/93, Shanti Park, Poonam Complex (89-93) CHS Ltd., S. No. 215 (P), Mira Road (East) Dist Thane 401107. Bounded: On the North by, On the South by, On the East by, On the West by  
Date : 24.11.2022  
Sd/-  
Place : Thane  
Authorised Officer, Union Bank Of India

**Form No RSC - 4**

Pursuant to Section 66 of the Companies Act, 2013 and Rule 3(3) of the National Company Law Tribunal (Procedure for Reduction of Share Capital of the Company) Rules, 2016

Before the National Company Law Tribunal, Mumbai Bench AND  
In the matter of Section 66 read with Section 52 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder AND

In the matter of reduction of equity share capital of Dewas Bhopal Corridor Private Limited ("the Petitioner Company") AND  
COMPANY PETITION NO.252 OF 2022

**Dewas Bhop**

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given that my client MRS. JYOTI RAJENDRA SALVI is transferring the following FLATS (a) 1. FLAT bearing No.A201 DVAL COURT, NEAR KIRAN BLDG.SAMEL PADA MALASAPARA (W-401203), 2) FLAT NO.B/03, M.P. APT, NILEMFORE, PANCHALNAGAR, MALASAPARA (W-401203), 3) FLAT NO. A4M4, OM SARVODAY MANDIR, NEAR BIRLA SCHOOL, RTD ROAD, KALYAN (W-401201), 4) FLAT NO.303, SAI ASHISH APT, ASHLEGAON, ULHASNAGAR-421004, respectively to her name. These all flats were registered in the name of her husband MR. RAJENDRA SURESH SALVI. MR. RAJENDRA SURESH SALVI DIED ON 24/10/2022 AT KHADDA RAILWAY STATION, UTTAR PRADESH-274802.  
 Any person having objection or claim by way of sale, exchange, mortgage, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement, or otherwise, etc. of whatsoever nature with respect to said FLAT are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the under signed, within a period of 15 days from date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.  
 Sd/-  
 KARTIK S. FADIA  
 Date: 29/11/2022 (ADVOCATE HIGH COURT)  
 B/19, NEW SADALGA ROAD, DEESAAN HOSPITAL, AGASHI ROAD, VIKRAT WEST

**जाहीर सूचना**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. दत्तात्रय यशवंत धुमाळ हे खोली क्र.१४, आरकुली सारंग संगम कोहोसोलि, प्लॉट क्र.१४, आरकुली-२, म्हाडा वगवहन, आरकुली-३, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१, (बाहेरु सरदर खोली जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत, जी म्हाडा/इन्व्हेस्टीमेंट रोयल्टी हसनअली अलवानी यांना देण्यात आली होती. ज्याअर्थी दिनांक १६.०९.२०१० रोजीचे नोंदी क्र. सीडीआर-१०-००५९८-२०१० नुसार म्हाडी उपनिबंधकांके घोषणा करारानामा मार्फत नोंदीकृत दिनांक ३०.०९.१९९६ रोजीचे करारानामा जो मुळ प्राप्तकर्ते रोयल्टी हसनअली अलवानी (विक्रेता) यांच्याद्वारे निमादित होत, ते त्यांनी सरदर खोली जागा मध्ये अशील श्री. दत्तात्रय यशवंत धुमाळ (खरेदीदार) यांच्या नावे विक्री व हस्तांतरित केले. ज्याअर्थी (१) मुळ म्हाडा वाटपपर, (२) विक्रीची पत्र आणि (३) म्हाडा/इन्व्हेस्टीमेंट प्राधिकरणाद्वारे रोयल्टी हसनअली अलवानी यांच्या नावे वितरित रु.१६१५ कारिता प्राप्ती रकम जमा केल्याची मूळ म्हाडा कारिता, असे सर्व हक्के/गांठळ झाले आहे आणि याबाबत हक्के नोंद क्र.४९०५/२०२२ अंतर्गत दिनांक २७.११.२०२२ रोजी स्तानामार पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे खाली नमुद केल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, कोणाही दावा अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात ते त्याग केले आहेत.

**सही/-**  
 (डी.एच. शेखावत)  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that, (1) MRS. RUPA CHAITANYA PATIL & (2) MRS. MINAL DHIMANT KAPADIA, being the legal heirs & legal representatives of Late ANIL CHAMPALKAR THACKER & MRS. SULOCHANA ANIL THACKER, who expired on 27-03-2002 & 20-12-2019 respectively, have agreed to sell and transfer a flat No. 802, on 8th floor of the building of the society known as JAY KRISHNA Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Dheera Residence Complex, opp. Narvay High School, M.G. Road, Kandivali (West), Mumbai-400067, (hereinafter referred to as the said flat) along with shares therein and have instructed me to investigate the title of the said flat.  
 All person/s having any claim, Rights, title or interest against or to the above mentioned flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of Sale, Gift, Lease assignment, lien, Charge, adoption, inheritance, mortgage, litigation, dispute, suit, injunction, Maintenance, easement, under any Agreement or otherwise however, are hereby called upon and required to make the same known in writing with all evidence and detailed particulars thereof at our office, at shop No.22, Super shopping complex, Bajaj Cross Road, Near Vegetable Market, Kandivali (West), Mumbai-4000 67, within the 15 days from the date of publication hereof by Registered post A.D. failing which such claims if any will be considered as waived and abandoned.  
 Place : Mumbai.  
 Date : 29-11-2022  
 Sd./  
 Dilip J. Parekh  
 ADVOCATE - HIGH COURT

**जाहीर सूचना**  
 सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती अमिता काशिनाथ राणे या खोली क्र.१९, चारकोप(१) गीत गुंजन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२११, आरकुली-२, सेक्टर-२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेचा मालक आहेत. कृपया नोंद असावी की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांच्याद्वारे सरदर खोलीबाबत मुद्रा प्राप्तकर्ते श्री. काशिनाथ सुभान राणे (मयत) यांच्या नावे वितरित मुद्रा वाटपपर माझे अशिलांकडून हक्के आहे, श्री. काशिनाथ सुभान राणे यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक ०५.०९.२००४ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुली कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. सरदर मालमत्ता व सरदर शेरअर्सेव आमच्या व्यतिरिक्त कोणाचेही अधिकार, हक्क, हित नाहीत. जर कोणी व्यक्ती/बँक/वित्तीय संस्था इत्यादी यांना सरदर खोलीबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस, वहीवाट, मालकी हक्क इत्यादी स्वरूपात अधिकार, हक्क किंवा हित असल्यास आणि जर कोणा व्यक्तीस सरदर मालमत्ता किंवा भागावर स्वामीय श्री. काशिनाथ सुभान राणे यांचे अधिकार, हक्क व हित श्रीमती अमिता काशिनाथ राणे यांच्या नावे वारसाहक्क, कायदेशीर हक्क, आरक्षण, परिष्कार किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरित दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे आवश्यक दस्तऐवजांसह सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा अस्तित्वात नाहीत आणि त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दावांच्या संदर्भांशिवाय व्यवहार पुणे केला जाईल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय  
 प्लॉट क्र.९३/डी-०९, गोर्दाई १,  
 कोरिवली (प.), मुंबई-९२.  
 दिनांक: २९.११.२०२२

**जाहीर सूचना**  
 माझे अशील श्री. संदीप पी. श्रोत्री यांच्या निदेशाना अंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती मिनाक्षी संदीप श्रोत्री या फ्लॉट क्र.सी/२०२, वसंत सरिता कोहोसोलि, म्हणून ज्ञात इमारत, ठाकरू कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील सोसायटीच्या सदस्या व सह-मालक श्रीमती मिनाक्षी संदीप श्रोत्री यांचे ३१.०१.२०२० रोजी निघन झाले.  
 जर कोणा व्यक्तीस सरदर फ्लॉट क्र.सी/२०२ बाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सरदर फ्लॉट क्र.सी/२०२ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह खाली नमुद केल्या पत्त्यावर सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही दावेदार नाहीत आणि सरदर फ्लॉटचा व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असेल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
**सही/-**  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हंसा एम. मेहता या फ्लॉट क्र.२१/२२, मेघ बिल्डिंग कोहोसोलि, म्हणून ज्ञात इमारत, मेघ मल्लार कॉम्प्लेक्स, यशोधाम एन्क्लेव्ह, जन. ए.के. वैद्य मार्ग, गोरेवाव (पूर्व), मुंबई-४०००६३ येथील सोसायटीच्या सदस्या व सह-मालक होत्या. सोसायटीच्या सदस्या व सह-मालक श्रीमती हंसा एम. मेहता यांचे २३.१.२०१९ रोजी निघन झाले.  
 जर कोणा व्यक्तीस सरदर फ्लॉट क्र.२१/२२ बाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सरदर फ्लॉट क्र.२१/२२ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह खाली नमुद केल्या पत्त्यावर सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही दावेदार नाहीत आणि सरदर फ्लॉटचा व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असेल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
**सही/-**  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**रोज वाचा**  
**दै. 'मुंबई लक्षदीप'**

**जाहीर सूचना**  
 तामाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मोजे पोगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे फ्लॉट क्र.सी/२०२, वसंत सरिता कोहोसोलि, म्हणून ज्ञात इमारत, ठाकरू कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील सोसायटीच्या सदस्या व सह-मालक श्रीमती मिनाक्षी संदीप श्रोत्री यांचे ३१.०१.२०२० रोजी निघन झाले.  
 जर कोणा व्यक्तीस सरदर फ्लॉट क्र.सी/२०२ बाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सरदर फ्लॉट क्र.सी/२०२ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह खाली नमुद केल्या पत्त्यावर सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही दावेदार नाहीत आणि सरदर फ्लॉटचा व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असेल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
**सही/-**  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजीव आर. मुंगी हे फ्लॉट क्र.डी/३०१, वसंत सारंग सरस्वती कोहोसोलि, म्हणून ज्ञात इमारत, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील सोसायटीचे सदस्य व सह-मालक होत. सोसायटीचे सदस्य व सह-मालक श्री. संजीव आर. मुंगी यांचे २२.०४.२०२१ रोजी निघन झाले.  
 जर कोणा व्यक्तीस सरदर फ्लॉट क्र.डी/३०१ बाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सरदर फ्लॉट क्र.डी/३०१ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह खाली नमुद केल्या पत्त्यावर सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही दावेदार नाहीत आणि सरदर फ्लॉटचा व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असेल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
**सही/-**  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजीव आर. मुंगी हे फ्लॉट क्र.डी/३०१, वसंत सारंग सरस्वती कोहोसोलि, म्हणून ज्ञात इमारत, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील सोसायटीचे सदस्य व सह-मालक होत. सोसायटीचे सदस्य व सह-मालक श्री. संजीव आर. मुंगी यांचे २२.०४.२०२१ रोजी निघन झाले.  
 जर कोणा व्यक्तीस सरदर फ्लॉट क्र.डी/३०१ बाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सरदर फ्लॉट क्र.डी/३०१ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह खाली नमुद केल्या पत्त्यावर सरदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही दावेदार नाहीत आणि सरदर फ्लॉटचा व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असेल.  
 दिनांक: २९.११.२०२२  
**सही/-**  
 टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that Mr. JOHNY DANIEL WARE & Mrs. SUNITA EKNATH NADKARNI were the members of 'Pooja Park D & E Co-operative Housing Society Ltd' a society duly registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under the Registration No. TNA/(TNA)/HSG/TC/17992/2006-2007 dated 09.11.2006, and such members the TRANSFERORS was entitled to Flat No.105, Wing E, measuring 29.36 Sq. Mtr. Built-up area, on the 1<sup>st</sup> Floor in Pooja Park D & E Co-operative Housing Society Ltd, Survey No.101, Hissa No. 3, situated at: Mira-Bhayandar Road, Near Vinay Nagar, Mira Road (East), Thane - 401 107, lying and being at Village - Ghodbunder, Taluka & Dist- Thane. The above said members Mr. JOHNY DANIEL WARE expired on 06.07.2012 & Mrs. SUNITA EKNATH NADKARNI expired on 06.10.2018.  
 On behalf of client Mrs. MANISHA JOHNY WARE & Mrs. MITHILA PRASANNA NADKARNI, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interest of the deceased members in the property of the society in favor of the client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claims/objections at below mentioned address: If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at liberty to transfer the shares of the deceased in the manner provided under the society by-laws.  
 Sd/-  
 Adv. SUJAY ZODAGE  
 B-304, Kelpada CHS Ltd., Beside Oxford  
 Court, School, Thakur Village, Kandivali  
 (East), Mumbai - 400 101  
 Mob. No.9702531626

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**जाहीर सूचना**  
 वकील उच्च न्यायालय, मुंबई  
 दुकान क्र.७६/ईएमपी/५/फेज ४, ठाकरू गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई